



मेट्स इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी भुजबळ नॉलेज सिटी - राष्ट्रीय सेवा योजना

गावकऱ्यांसह पाळीव प्राण्यांची देखील आरोग्य तपासणी: मेट औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अभिनव उपक्रम
मेट्स इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर विंचूर गवळी येथे संपन्न

भुजबळ नॉलेज सिटी मधील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे विशेष हिवाळी श्राम-संस्कार शिबीर विंचूर गवळी येथे दिनांक ०९ जानेवारी २०१७ ते दिनांक १५ जानेवारी २०१७ या कालावधीत पार पडले. स्वच्छता, आरोग्य व पर्यावरण संवर्धन यात्रीसुत्रीचे उदिष्ट घेउन शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी गावामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम रराबविले व गावकर्यांची, विशेषतः गावातील दुर्लक्षित अश्या आदिवासी बांधवांची मने जिंकली.

शिबिराच्या सुरुवातीला स्वयंसेवकांनी गावातील मान्यवरांशी ओळख करून घेण्यासाठी ग्राम फेरीचे आयोजन केले आणि त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांच्या उपस्थितीत गावचे माजी सरपंच श्री. अशोकराव रिकामे यांच्याहस्ते शिबिराचे उदघाटन झाले. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी प्राथमिक शाळा व धार्मिक स्थळांची स्वच्छता केली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकी या विषयावर व्याख्यान दिले. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी गावातील महिला व मुलींची रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली, याच वेळी आदर्श महिला विकास मार्गदर्शन

संस्थेच्या सौ. शोभा पवार यांचे "स्त्री पुरुष समानता" याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

गुरुवार दि. १२ जानेवारी रोजी गावातील आदिवासी वस्तीमध्ये डॉ. चेतन ठोंबरे (बालरोग तज्ञ) व डॉ. श्रद्धा ठोंबरे (दंतरोग तज्ञ) यांनी गावातील लहान मुलांची तपासणी करून पालकांना मार्गदर्शन केले. शुक्रवार दिनांक १३ जानेवारी २०१७ रोजी गावातील पाळीव प्राण्यांची आरोग्य तपासणी नाशिक जिल्ह्याचे पशू-संवर्धन उप-आयुक्त डॉ. संजय विसावे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली व तपासणी मध्ये आढळलेल्या आजारी प्राण्यांचे उपचार करण्यात आले.

या आगळ्या उपक्रमामुळे एरवी दुर्लक्षित अश्या आदिवासी वस्तीला विशेष लाभ झाला. याच दिवशी आणखी एका उपक्रमामध्ये गावकऱ्यांची रक्तदाब व लडपण तपासणी करण्या आली.

शनिवार दिनांक १४ जानेवारी २०१७ रोजी आणखी एका व्याख्याना अंतर्गत प्रा. वैभव बुचके यांनी गावकऱ्यांना जेनेरिक औषधांबद्दल माहिती दिली तसेच गावकऱ्यांची रक्त-शर्करा तपासणी करण्यात आली आणि गावामध्ये ५० रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

रविवार दिनांक १५ जानेवारी २०१७ रोजी रक्तदान

शिबिराअंतर्गत सर्व स्वयंसेवकांनी रक्तदान करून शिबिराची सांगता केली. समारोप समारंभामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांचा गावकऱ्यांच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला व

शिबिरातील नाविन्यपूर्ण उपक्रम

- रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी
- वजन/उंची (लडपण) तपासणी
- रक्तदाब तपासणी
- रक्त-शर्करा तपासणी
- प्राण्यांची आरोग्य तपासणी
- रक्तदान शिबीर

शिबिरातील श्रमदान

- रस्ते, शाळा, धार्मिक स्थळे व स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम
- रस्ते बांधणी
- वृक्षारोपण
- पर्यावरण जण जागृती

मेट्स इन्स्टिट्यूटऑफ फार्मसी भुजबळ नॉलेज सिटी - राष्ट्रीय सेवा योजना

विविध उपक्रमांचे गावकर्यांकडून कौतुक करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सौ. शेफाली भुजबळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

क्षणचित्रे



उद्घाटन समारंभास उपस्थित मान्यवर



स्वच्छता मोहीम : प्राथमिक शाळा, स्मशानभूमी , आरोग्य केंद्र ई.



बालरोग तपासणी; आदर्श महिला विकास मार्गदर्शन संस्थे तर्फे आयोजित व्याख्यान; रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी

मेट्स इन्स्टिट्यूटऑफ फार्मसी भुजबळ नॉलेज सिटी - राष्ट्रीय सेवा योजना



गावातील पाळीव प्राण्यांची तपासणी करतांना पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉ. संजय विसावे



लड्डपण व रक्तदाब तपासणी



रक्त-शर्करा तपासणी करतांना डॉ. पवन उदावंत



जेनेरिक औषधांबद्दल माहिती देतांना प्रा. वैभव बुचके

मेट्स इन्स्टिट्यूटऑफ फार्मसी भुजबळ नॉलेज सिटी - राष्ट्रीय सेवा योजना



रस्ते बांधणी व वृक्षारोपण



स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करतांना प्राचार्य डॉ. संजय क्षीरसागर



रक्तदान शिबीर



रक्तदान शिबिरात सहभागी झालेले स्वयंसेवक



राष्ट्रीय सेवा योजना एकक प्रचार्यासामावेत